



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ३, अंक १०]

मंगळवार, फेब्रुवारी २८, २०१७/फाल्गुन ९, शके १९३८

[पृष्ठे १२, किंमत : रुपये ६२.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरिक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ(असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ७८.

जिल्हाधिकारी, यांजकडून

क्रमांक कावि-कक्ष-१५-जि.प.पं.स.नि.-३१३-२०१७.—

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ९(२) तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक नियम, १९६२ मधील नियम, ६६(१) अन्वये जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी त्यांची अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस.-२०१६-प्र.क्र. ५१, दिनांक ११ जानेवारी, २०१७ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. विजय झाडे, जिल्हाधिकारी, बुलडाणा या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, बुलडाणा जिल्हा परिषदेच्या दिनांक १६ फेब्रुवारी, २०१७ व मतदान केंद्र क्रमांक ५७/६, सुलतानपूर, तालुका लोणार या मतदान केंद्रावर २१ फेब्रुवारी, २०१७ रोजी घेण्यात आलेल्या फेर मतदान व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील अनुसूचित दर्शविलेले उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या मतदार विभागातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.—

अनुसूची

अ.क्र.	तालुक्याचे नाव	निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव	आरक्षण	निवडून आलेल्या सदस्यांची नावे	पक्ष	कायमचा पत्ता
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१	जळगाव-जामोद	१ जामोद	सर्वसाधारण महिला	काळगांडे रूपाली अशोक	भारतीय जनता पक्ष	मु. पो. जामोद, ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.
		२ वडशिंगी	सर्वसाधारण	उमाले राजेंद्र रामभाऊ	भारतीय जनता पक्ष	मु. पो. खेर्डा बु., ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.
		३ आसलगाव	सर्वसाधारण महिला	तिवारी मंजुषा विजय	भारतीय जनता पक्ष	मु. पो. आसलगाव, ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.
		४ पिंपळगाव काळे	ना.मा.प्र.	अवचार श्रीराम बाबुराव	भारतीय जनता पक्ष	मु. पो. पिंपळगाव काळे, ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
२	संग्रामपूर	५ सोनाळा	सर्वसाधारण	प्रमोद रमेश खोद्रे	भारतीय जनता पक्ष	रा. सोनाळा, ता. संग्रामपूर जि. बुलडाणा.
		६ बावनबीर	ना.मा.प्र. महिला	मिनाक्षी सुरेश हागे	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. बावणबीर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
		७ पळशी झाशी	अनुसूचित जमाती	भगतसिंग काशिनाथ पवार	भारीप बहुजन महासंघ	रा. पळशी झाशी, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
		८ पातुर्डा बु.	अनुसूचित जाती	ज्ञानदेव हिंमतराव भारसाकळे	भारतीय जनता पक्ष	रा. वानखेड, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
३	शेगाव	९ आळसणा	अनुसूचित जाती	भोजने राजाभाऊ अर्जुन	भारीप बहुजन महासंघ	मु. पो. घुई, ता. शेगाव, जि. बुलडाणा.
		१० माटरगाव बु.	सर्वसाधारण महिला	देवचे स्वाती राजेंद्र	भारतीय जनता पक्ष	मु. पो. माटरगाव, ता. शेगाव, जि. बुलडाणा.
		११ चिंचोली कारफार्मा	अनुसूचित जाती महिला	सावरकर उषा पांडुरंग	भारतीय जनता पक्ष	मु. पो. लासुरा खु., ता. शेगाव, जि. बुलडाणा.
४	नांदूरा	१२ निमगाव	ना.मा.प्र.	मधुकर गोपाळ वडोदे	भारतीय जनता पक्ष	रा.पो. निमगाव, ता. नांदूरा, जि. बुलडाणा.
		१३ दहिवडी	सर्वसाधारण महिला	यशोदाबाई बलदेवराव चोपडे	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. रसुलपूर, पो. माळेगाव, ता. नांदूरा, जि. बुलडाणा.
		१४ चांदुरबिस्वा	ना.मा.प्र.	संतोष गुलाबराव पाटील	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	पो. चांदुरबिस्वा, ता. नांदूरा, जि. बुलडाणा.
		१५ वडनेर भोलजी	सर्वसाधारण महिला	सुनंदा वसंतराव भोजने	अपक्ष	पो. जिगाव, ता. नांदूरा, जि. बुलडाणा.
५	मलकापूर	१६ नरवेल	सर्वसाधारण महिला	रायपुरे मंगलाबाई संतोष	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. हरसोडा, ता. मलकापूर, जि. बुलडाणा.
		१७ देवधाबा	सर्वसाधारण	एकडे केदार काशिनाथ	भारतीय जनता पक्ष	हरिकिरण सोसायटी मलकापूर ग्रामीण, ता. मलकापूर जि. बुलडाणा.
		१८ दाताळा	सर्वसाधारण	तायडे उमा शिवचंद्र	भारतीय जनता पक्ष	रा. वरखेड, ता. मलकापूर, जि. बुलडाणा.
६	मोताळा	१९ पिंप्रीगवळी	अनुसूचित जाती	गवई महेंद्रकुमार श्रावण	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. आळा युनुसपूर, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
		२० कोथळी	सर्वसाधारण महिला	खाकरे जयश्री अनिल	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. मुर्ती, पो. रोहिणखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
		२१ धामणगाव बढे	अनुसूचित जाती	वाढे निरंजन नामदेव	भारतीय जनता पक्ष	मु. काबरखेड, पो. पिंप्रीगवळी, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
		२२ रोहीणखेड	ना.मा.प्र. महिला	मोरे उज्वला गणेश	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. खेडीपान्हेरा, ता. मोताळा, जि. बुलडाणा.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
७	खामगाव	२३ सुटाळा बु.	सर्वसाधारण महिला	मानकर मालुबाई ज्ञानदेव	भारतीय जनता पक्ष	मु.पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		२४ घाटपूरी	सर्वसाधारण महिला	टिकार जयश्री विनोद	भारतीय जनता पक्ष	मु.पो. टेंभुर्णा, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		२५ अटाळी	अनुसूचित जाती महिला	चिमणकार आशाबाई ज्ञानदेव	भारतीय जनता पक्ष	मु.पो. कदमापूर, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		२६ अंत्रज	अनुसूचित जाती	गव्हाळे गोपाल रामदास	भारतीय जनता पक्ष	मु.पो. रोहणा, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		२७ पिं. राजा	सर्वसाधारण	बोंबटकार पुंडलिक भिकाजी	भारतीय जनता पक्ष	मु.पो. पिं. राजा, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		२८ कुंबेफळ	सर्वसाधारण महिला	महाले रेखा चंद्रशेखर	भारतीय जनता पक्ष	मु.पो. ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		२९ लाखनवाडा बु.	अनुसूचित जाती महिला	उंबरकार वर्षा अंबादास	भारतीय जनता पक्ष	मु.पो. आंबेटाकळी, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
८	मेहकर	३० घाटबोरी	ना.मा.प्र.	जाधव तेजराव दयाराम	शिवसेना	मु. पारखेड, पो. दे. साकर्शा, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		३१ डोणगांव	ना.मा.प्र.	पळसकर राजेंद्र सदाशिव	शिवसेना	मु.पो. डोणगांव, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		३२ जानेफळ	ना.मा.प्र. महिला	पवार मनिषा नितीन	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. हिवरा, खु., ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		३३ देऊळगांव माळी	सर्वसाधारण	वडतकर संजय परमेश्वर	भारतीय जनता पक्ष	मु.पो. विवेकानंदनगर, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		३४ अंजनी बु.	ना.मा.प्र.	रहाटे आशिष दिलीपराव	शिवसेना	मु.पो. राहाटे कॉलनी, मेहकर, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		३५ सोनाटी	ना.मा.प्र. महिला	चनखोरे मनिषा संतोष	शिवसेना	मु. बोरी, पो. सोनाटी, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
९	चिखली	३६ उंद्री	सर्वसाधारण	महाले श्वेता विद्याधर	भारतीय जनता पक्ष	मु.पो. आठवडी बाजार उंद्री, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		३७ अमडापूर	सर्वसाधारण महिला	डाळीमकर शैला उमाकांत	भारतीय जनता पक्ष	मु.पो. अमडापूर, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		३८ इसोली	ना.मा.प्र. महिला	धमक गोदावरी सुधाकर	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. मंगरूळ नवघरे, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		३९ सवणा	सर्वसाधारण	शरद दत्तात्रय हाडे	शिवसेना	मु.पो. सवणा, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		४० केळवद	अनुसूचित जमाती महिला	डॉ. ज्योति शिवशंकर खेडेकर	अपक्ष	मु.पो. अंन्नीखेडेकर, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		४१ मेरा खुर्द	अनुसूचित जाती महिला	सुनंदा हरिदास शिनगारे	भारतीय जनता पक्ष	मु. मिसाळवाडी, पो. शेळगाव आटोळ, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		४२ मेरा बु.	ना.मा.प्र. महिला	पडघान ज्योती अशोक	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा.पो. मेरा बु., ता. चिखली जि. बुलडाणा.

अनुसूची-चालू						
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१०	बुलडाणा	४३ देऊळघाट	ना.मा.प्र.	लहाने दत्तात्रय श्रीराम	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	रा. शिवसाई पतसंस्था, तुळशीनगर, जुना अजिसपूर रोड, ता. जि. बुलडाणा.
		४४ सावळा	ना.मा.प्र.	बाहेकर सविता गणेश	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. डोंगरखंडाळा, ता. जि. बुलडाणा.
		४५ साखळी बु.	सर्वसाधारण	शेळके जयश्री सुनिल	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. शिवशंकर नगर, चिखली रोड, सुंदरखेड, ता.जि. बुलडाणा.
		४६ मासरूळ	ना.मा.प्र. महिला	बुधवत कमल जालिंदर	शिवसेना	मु. सोयगाव, पो. वरुड, ता. जि. बुलडाणा.
		४७ धाड	सर्वसाधारण महिला	सौदागर हीना मोहम्मद रिझवान	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. धाड, ता. जि. बुलडाणा.
		४८ रायपूर	सर्वसाधारण महिला	जाधव साधना दिलीप	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. आनंदनगर, वार्ड नं. १, सुंदरखेड, ता.जि. बुलडाणा.
११	देऊळगाव राजा	४९ देऊळगांवमही	सर्वसाधारण	पठाण रियाजखा इलियासखा	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. देऊळगांवमही, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा.
		५० सिंनगांव जहॉ.	अनुसूचित जाती महिला	शिपणे शिला धनशीराम	शिवसेना	मु. टाकरखेड वायाळ, पो. दिग्रस बु., ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा.
		५१ सावरखेड भोई	सर्वसाधारण	कायंदे मनोज देवानंद	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. उंबरखेड, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा.
१२	सिंदखेड राजा	५२ साखरखेडा	सर्वसाधारण	जाधव राम शंकरराव	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. साखरखेडा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		५३ शेंदुरजन	सर्वसाधारण	देशमुख दिनकरराव आप्पासाहेब	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. शेंदुरजन, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		५४ दुसरबीड	अनुसूचित जाती महिला	खंदारे सिंधु पंडीतराव	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		५५ किनगाव राजा	स. सा. महिला	वाघ सरस्वती लक्ष्मण	भारतीय जनता पक्ष	मु.पो. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		५६ सोनोशी	अनुसूचित जाती	राठोड पुनम विजय	अपक्ष	मु. पिंपरखेड, पो. आडगाव-राजा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१३	लोणार	५७ सुलतानपूर	ना.मा.प्र. महिला	वाघ रेणुका दिलीप	शिवसेना	मु. शिवणीपिसा, ता. लोणार, जि. बुलडाणा.
		५८ वढव	सर्वसाधारण	मापारी राजेश श्रीराम	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. गायखेड, ता. लोणार, जि. बुलडाणा.
		५९ किनगाव जट्टू	सर्वसाधारण	इंगळे राजु गुलाब	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	रा. हत्ता, ता. लोणार, जि. बुलडाणा.
		६० पांग्राडोळे	अनुसूचित जमाती महिला	कोकाटे गोदावरी भगवान	शिवसेना	रा. टिटवी, ता. लोणार, जि. बुलडाणा.

बुलडाणा :
दिनांक २३ फेब्रुवारी २०१७.

डॉ. विजय झाडे,
जिल्हाधिकारी, बुलडाणा.

भाग १-अ(असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ७९.

जिल्हाधिकारी, यांजकडून

क्रमांक कावि-कक्ष-१५-जि.प.पं.स.नि.-३१३-२०१७.—

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ५७(३) तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक नियम, १९६२ मधील नियम, ६०(१) अन्वये पंचायत समित्यांवर निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी त्यांची अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस.-२०१६, प्र.क्र. ५१, दिनांक ११ जानेवारी, २०१७ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेले आहेत. त्या अधिकारांचा वापर करून मी, डॉ. विजय झाडे, जिल्हाधिकारी, बुलडाणा या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, बुलडाणा पंचायत समित्यांच्या दिनांक १६ फेब्रुवारी, २०१७ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील अनुसूचित दर्शविलेले उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या मतदार गणातून निवडून आलेले आहेत.—

अनुसूची

अ.क्र.	तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव	आरक्षण	निवडून आलेल्या सदस्यांची नावे	पक्ष	कायमचा पत्ता
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१	जळगाव-जामोद	१ जामोद	सर्वसाधारण	राऊत रामेश्वर नारायण	भारतीय जनता पक्ष	मु.पो. जामोद, ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.
		२ सुनगाव	सर्वसाधारण	धुर्डे महादेव रामकृष्ण	भारतीय जनता पक्ष	मु.पो. सुनगाव, ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.
		३ वडशिंंगी	अनुसूचित जाती महिला	धंदर नंदा विनोद	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु. काजेगाव, पो. रुधाणा, ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.
		४ भेंडवळ बु.	स. सा. महिला	कापसे सिमा परमेश्वर	शिवसेना	मु. सुकळी, पो. गाळेगाव खु., ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.
		५ आसलगाव	अनुसूचित जमाती	बंडल गिताबाई तेजसिंग	भारतीय जनता पक्ष	मु. गोराला, पो. पळशी सुपो, ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
		६ वडगाव गड	ना.मा.प्र.	वनारे एकनाथ यशवंत	भारतीय जनता पक्ष	मु. वडगाव गड, पो. धानोरा, ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.
		७ पळशी सुपो	ना.मा.प्र. महिला	ठाकरे रंजना संतोष	भारीप बहुजन महासंघ	मु. पो. पळशी सुपो, ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.
		८ पिंपळगाव काळे	सर्वसाधारण महिला	कळसकार विमल रामेश्वर	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. पिंपळगाव काळे, ता. जळगाव-जामोद, जि. बुलडाणा.
२	संग्रामपुर	९ टूनकी	सर्वसाधारण	मोरे अकतर अनवर	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. चिंचारी, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
		१० सोनाळा	ना.मा.प्र.	श्रीराम विश्वनाथ दाभाडे	शिवसेना	रा. सोनाळा, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
		११ बावणबीर	सर्वसाधारण	उज्वला नंदकिशोर घायल	भारतीय जनता पक्ष	रा. बावणबीर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
		१२ वरवट बकाल	सर्वसाधारण महिला	नंदा पांडुरंग हागे	भारतीय जनता पक्ष	रा. वरवट बकाल, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
		१३ कवठळ	अनुसूचित जाती महिला	सविता शेषराव खंडेराव	भारीप बहुजन महासंघ	रा. कवठळ, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
		१४ पळशी झाशी	अनुसूचित जमाती	अंबादास केशरसिंग चव्हाण	भारीप बहुजन महासंघ	रा. झाशी, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
		१५ वानखेड	सर्वसाधारण महिला	तुळसाबाई भारत वाघ	भारतीय जनता पक्ष	रा. पातुर्डा खु., ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
		१६ पातुर्डा बु.	ना.मा.प्र. महिला	रत्नप्रभा निळकंठ धर्माळ	भारतीय जनता पक्ष	रा. पातुर्डा बु., ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
३	शेगांव	१७ आळसणा	सर्वसाधारण महिला	लांजुळकर शारदा निळकंठ	भारीप बहुजन महासंघ	मु.पो. आळसणा, ता. शेगांव जि. बुलडाणा.
		१८ वरखेड बु.	सर्वसाधारण	पाटील विठ्ठल भास्करराव	भारीप बहुजन महासंघ	मु.पो. झाडेगांव, ता. शेगांव जि. बुलडाणा.
		१९ माटरगाव बु.	सर्वसाधारण	खान इनायतउल्लाखा न्यामत. खा	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. माटरगांव, ता. शेगांव जि. बुलडाणा.
		२० जलंब	ना.मा.प्र.	सोनटक्के विठ्ठल हरिभाऊ	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. जलंब, ता. शेगांव जि. बुलडाणा.
		२१ चिंचोली कारफार्मा	ना.मा.प्र. महिला	शेजोळे स्वाती अनंता	भारतीय जनता पक्ष	रा. गौलखेड, ता. शेगांव जि. बुलडाणा.
		२२ जवळा बु.	अनुसूचित जाती महिला	सोनोने शालिनी सुखदेव	भारीप बहुजन महासंघ	मु.पो. गायगाव बु., ता. शेगांव, जि. बुलडाणा.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
४	नांदुरा	२३ अलमपुर	सर्वसाधारण	अर्चना शिवाजीराव पाटील	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	पो. येरळी, ता. नांदुरा, जि. बुलडाणा.
		२४ निमगाव	सर्वसाधारण	प्रभाकर एकनाथ वानखडे	भारतीय जनता पक्ष	पो. निमगाव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा.
		२५ वसाडी बु.	ना.मा.प्र. महिला	सुनिता संतोष डिवरे	शिवसेना	रा. महाळुंगी, पो. वाडी, ता. नांदुरा, जि. बुलडाणा.
		२६ दहिवडी	सर्वसाधारण महिला	निता भगवान धांडे	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. पिंपळखुटा, पो. शेलगाव मुकुंद, ता. नांदुरा, जि. बुलडाणा.
		२७ टाकळी वतपाळ	अनुसूचित जाती	गजानन निनाजी गव्हाळे	शिवसेना	रा. टाकळी वतपाळ, पो. जिगांव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा.
		२८ चांदुरबिस्वा	सर्वसाधारण महिला	योगिता संदीप गावंडे	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	पो. धानोरा विटाळी, ता.नांदुरा, जि. बुलडाणा.
		२९ वडनेर भोलजी	ना.मा.प्र.	अ. हफीज शे. मुन्सी	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	पो. वडनेर भोलजी, ता.नांदुरा, काँग्रेस जि. बुलडाणा.
		३० टाकरखेड	सर्वसाधारण महिला	वैशाली संजय जाधव	अपक्ष	पो. टाकरखेड, ता. नांदुरा, जि. बुलडाणा.
५	मलकापुर	३१ नरवेल	अनुसूचित जाती	तायडे बबन पंढरी	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु. वडोदा, ता. मलकापूर, जि. बुलडाणा.
		३२ धरणगांव	ना.मा.प्र.	पाटील सुरेशचंद्र प्रल्हाद	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. धरणगांव, ता. मलकापूर, जि. बुलडाणा.
		३३ देवधाबा	सर्वसाधारण महिला	तायडे संगिता दादाराव	भारतीय जनता पक्ष	रा. विवरा, ता. मलकापूर, जि. बुलडाणा.
		३४ वाकोडी	सर्वसाधारण महिला	काजळे अर्चना संजय	भारतीय जनता पक्ष	रा. वाकोडी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा.
		३५ दाताळा	सर्वसाधारण	सिरसाट आनंदा भिकाजी	भारतीय जनता पक्ष	मु.पो. दाताळा, ता. मलकापूर, जि. बुलडाणा.
		३६ उमाळी	ना.मा.प्र. महिला	बगाडे सिमा प्रदीप	भारतीय जनता पक्ष	रा. उमाळी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा.
६	मोताळा	३७ माकोडी	ना.मा.प्र.	चोपडे उज्वला अरविंद	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. दाभाडी, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
		३८ पिंप्रीगवळी	सर्वसाधारण महिला	परमार राजेश्वरी कुवरसिंग	शिवसेना	मु.पो. तालखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
		३९ कोथळी	सर्वसाधारण महिला	शेख नजमुस्सहेर रफिक	भारीप बहुजन महासंघ	मु.पो. कोथळी, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
		४० बोराखेडी	अनुसूचित जमाती	बस्सी प्रकाश गण्यानसिंग	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु. तरोडा, पो. कोथळी, ता. मोताळा, जि. बुलडाणा.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
		४१ लिहा बु.	सर्वसाधारण	देशमुख धिरेंद्र रविंद्र	भारतीय जनता पक्ष	मु.पो. पोफळी, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
		४२ धामणगाव बडे	ना.मा.प्र. महिला	भोरे सरस्वती रामदास	शिवसेना	मु.पो. धामणगांव बडे, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
		४३ रोहिणखेड	अनुसूचित जाती	गवई कैलास सुगदेव	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु. किन्होळा, पो. पान्हेराखेडी, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
		४४ को-हाळा	सर्वसाधारण महिला	चव्हाण पुष्पा उखा	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु. नाईकनगर, पो. रोहिणखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
७	खामगांव	४५ वाडी	ना.मा.प्र.	काळे विलास त्र्यंबक	भारतीय जनता पक्ष	मु.पो. पिंप्रीदेशमुख, ता. खामगांव, जि. बुलडाणा.
		४६ सुटाळा बु.	सर्वसाधारण महिला	गायकी उर्मिला शरदचंद्र	भारतीय जनता पक्ष	मु.पो. सुटाळा, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		४७ घाटपूरी	ना.मा.प्र. महिला	महाले दुर्गा विजय	भारतीय जनता पक्ष	मु.पो. घाटपूरी, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		४८ टेंभुर्णा	अनुसूचित जाती	तेलंग राजेश बाबुराव	भारतीय जनता पक्ष	मु.पो. पिंप्राळा, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		४९ पळशी बु.	सर्वसाधारण	गावंडे तुषार विलासराव	भारतीय जनता पक्ष	मु.पो. बोथा काजी, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		५० अटाळी	अनुसूचित जाती महिला	इंगोले मायावती संतोष	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. घारोड, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		५१ हिवरखेड	सर्वसाधारण	ठाकरे मनिष गणेशराव	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. लोखंडा, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		५२ अन्नज	अनुसूचित जमाती	सोळंके भगवानसिंह उखडी	भारतीय जनता पक्ष	मु.पो. वर्णा, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		५३ जळका भडंग	अनुसूचित जाती महिला	मोरे रेखा युवराज	भारतीय जनता पक्ष	मु.पो. घाणेगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		५४ पिं. राजा	सर्वसाधारण महिला	सातव ज्योती अनंत	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		५५ कुंबेफळ	सर्वसाधारण महिला	मुंढे शितल समाधान	भारतीय जनता पक्ष	मु.पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		५६ गणेशपूर	ना.मा.प्र.	साबळे हरिसिंग महादु	भारतीय जनता पक्ष	मु.पो. श्रीधरनगर, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		५७ लाखनवाडा बु.	सर्वसाधारण	बंड रामेश्वर तुकाराम	भारतीय जनता पक्ष	मु.पो. लाखनवाडा, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
		५८ शिल्पा नेमाने	ना.मा.प्र. महिला	पाटील पल्लवी चैतन्य	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. बोरी अडगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
८	मेहकर	५९ दे. साकर्शा	सर्वसाधारण	पायघन सुपाजी शंकर	शिवसेना	मु.पो. वरवंड, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		६० घाटबोरी	ना.मा.प्र. महिला	देशमुख निता दिलीपराव	शिवसेना	मु.पो. विश्वी, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		६१ शेलगाव	अनुसूचित जाती महिला	खंडारे जया कैलास	शिवसेना	मु.पो. लोणीगवळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		६२ डोणगाव	सर्वसाधारण	पांडव निंबाजी श्रीराम	शिवसेना	मु.पो. डोणगाव, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		६३ जानेफळ	अनुसूचित जाती महिला	उबाळे रूखमीणा अशोक	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		६४ हिवरा खुर्द	अनुसूचित जमाती	धोत्रे रमेश किसन	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु. वडाळी, पो. धोत्रानाईक, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		६५ कळंबेश्वर	सर्वसाधारण महिला	मवाळ वर्षा सुरेश	शिवसेना	मु. कासारखेड, पो. सारशिव, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		६६ देउळगावमाळी	सर्वसाधारण	मगर शिवप्रसाद खुशालराव	भारतीय जनता पक्ष	मु.पो. देऊळगावमाळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		६७ पिंप्रीमाळी	ना.मा.प्र. महिला	काळे रेवती विनोद	शिवसेना	मु. शहापूर, पो. मोळा, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		६८ अंजनी बु.	अनुसूचित जाती	वानखेडे प्रतिमा भाऊराव	शिवसेना	मु.पो. डोणगाव, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		६९ सोनाटी	ना.मा.प्र.	घनवट राजु माणिकराव	शिवसेना	मु. परतापूर, पो. उकळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
		७० चायगाव	सर्वसाधारण महिला	म्हस्के मिना भुजंग	शिवसेना	मु. मोहदरी, पो. वडगाव माळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
९	चिखली	७१ करवंड	ना.मा.प्र.	इंगळे गजानन बाळकृष्ण	भारतीय जनता पक्ष	मु.पो. धोत्रा भनगोजी, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		७२ उंद्री	सर्वसाधारण	कलंत्री जितेंद्र कन्हैयालाल	भारतीय जनता पक्ष	मु. उंद्री, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		७३ अमडापूर	सर्वसाधारण महिला	पटेल शमशाद शाहेद	भारतीय जनता पक्ष	मु.पो. अमडापूर, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		७४ कव्हाळा	अनुसूचित जाती महिला	गवई सुरेखा सागर	भारतीय जनता पक्ष	मु.पो. दहिगाव, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		७५ इसोली	सर्वसाधारण	खपके कोकीळा सुरेंद्र	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. इसोली, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		७६ मंगरूळ नवघरे	सर्वसाधारण	अंभोरे लक्ष्मण रामकृष्ण	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. एकलारा, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		७७ शेलुद	अनुसूचित जाती महिला	तायडे सिंधु अंकुश	भारतीय जनता पक्ष	मु.पो. पेठ, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		७८ सवणा	ना.मा.प्र. महिला	शेख फरीदाबी नासेर	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु. वळती, पो. हातणी, ता. चिखली, जि. बुलडाणा.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
९	विखली	७९ केळवद	सर्वसाधारण	पांढरे संगिता संजय	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. केळवद, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		८० गोद्री	ना.मा.प्र. महिला	क-हाडे वैशाली प्रभाकर	शिवसेना	मु. भोकर, पो. गोद्री, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		८१ शेळगाव आटोळ	अनुसूचित जाती	बोर्डे गयाबाई बाबुराव	भारतीय जनता पक्ष	रा. शेळगाव आटोळ, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		८२ मेरा खु.	सर्वसाधारण महिला	थुट्टे उषा उद्धव	अपक्ष	रा.पो. भरोसा, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		८३ कोलारा	ना.मा.प्र.	सपकाळ मनिषा कृष्णकुमार	भारतीय जनता पक्ष	मु.पो. कोलारा, ता. चिखली, जि. बुलडाणा.
		८४ मेरा बु.	सर्वसाधारण महिला	सौदागर जुलेखाबी सत्तार	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु. मेरा बु., ता. चिखली, जि. बुलडाणा.
१०	बुलडाणा	८५ देऊळघाट	सर्वसाधारण महिला	खान तस्लीमाबी रसुल	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. जामा मस्जिद चौक, काजीपूरा वार्ड नं. २, देऊळघाट, ता. जि. बुलडाणा.
		८६ सागवन	ना.मा.प्र.	सोनुने रूपाली विशाल	भारतीय जनता पक्ष	रा. सागवन, ता. जि. बुलडाणा.
		८७ सावळा	ना.मा.प्र.	लहासे कविता अनंता	भारीप बहुजन महासंघ	मु. शिवछत्रपती नगर, चिखली रोड, सुंदरखेड, ता. जि. बुलडाणा.
		८८ डोंगरखंडाळा	अनुसूचित जाती महिला	कल्याणकर नंदिनी ज्ञानेश्वर	स्वाभिमानी पक्ष	मु.पो. डोंगरखंडाळा, ता. जि. बुलडाणा.
		८९ साखळी बु.	ना.मा.प्र.	चाटे उषाबाई पंडीत	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु.पो. साखळी बु., ता. जि. बुलडाणा.
		९० दहिद बु.	सर्वसाधारण	तायडे अमोल हरिदास	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	मु. अंभोडा, पो. हतेडी, ता. जि. बुलडाणा.
		९१ गुम्मी	सर्वसाधारण महिला	पवार अरुणा श्रीकांत	शिवसेना	मु.पो. पाडळी, ता. जि. बुलडाणा.
		९२ मासरूळ	सर्वसाधारण	सिनकर दिलीप नामदेव	शिवसेना	मु.पो. मासरूळ, ता. जि. बुलडाणा.
		९३ धाड	सर्वसाधारण महिला	वाघ रेखा गणेश	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	जि.प. प्राथमिक शाळेजवळ, पो. सातगाव म्हसला, ता. जि. बुलडाणा.
		९४ चांडोळ	अनुसूचित जाती	जाधव विनोद कडुबा	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. चांडोळ, ता. जि. बुलडाणा.
		९५ रुईखेड मायंबा	सर्वसाधारण	उगले संदीप काशिनाथ	भारतीय जनता पक्ष	मु. रुईखेड मायंबा, पो. भडगाव, ता. जि. बुलडाणा.
		९६ रायपूर	सर्वसाधारण	शेख चाँद शेख हबीब	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. पिंपळगाव सराई, ता. जि. बुलडाणा.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
११	देऊळगाव राजा	९७ देऊळगावमही	ना.मा.प्र. महिला	शिगणे कल्याणी गजेंद्र	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. देऊळगावमहि, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा.
		९८ अंदेरा	सर्वसाधारण महिला	सानप शारदा प्रमोद	भारतीय जनता पक्ष	मु.पो. अंदेरा, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा.
		९९ डिग्रस बु.	ना.मा.प्र.	चित्ते रजनी राजेंद्र	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु. निमगाव गुरु, पो. सावंगी टेकाळे, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा.
		१०० सिनगाव जहाँ.	अनुसूचित जाती	खंदारे भगवान प्रल्हाद	शिवसेना	मु. गारखेड, पो. देऊळगावमही, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा.
		१०१ सावखेड भोई	सर्वसाधारण	शेटे हरिभाऊ गंगाराम	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. सावखेड भोई, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा.
		१०२ जवळखेड	सर्वसाधारण महिला	रेणुका गणेश बुरकुल	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु. चिंचोली बुरकुल, पो. आळंद, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा.
१२	सिं. राजा	१०३ दरेगाव	ना.मा.प्र. महिला	बंगाळे मिना गजानन	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु. दरेगाव, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		१०४ साखरखेड	ना.मा.प्र.	शेख शफी गुलाब	शिवसेना	मु.पो. साखरखेड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		१०५ सवडद	अनुसूचित जाती	ठोके राजेश श्रीपत	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. साखरखेड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		१०६ शेदुर्जन	ना.मा.प्र. महिला	बोडखे आश्विनी किशोर	शिवसेना	मु. आंबेवाडी, पो. शेंदुरजन, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		१०७ मलकापूर पांग्रा	सर्वसाधारण	दराडे नाथा कारभारी	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. झोटीगा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		१०८ दुसरबीड	सर्वसाधारण महिला	देशमुख नंदीनी विलास	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	मु.पो. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		१०९ किनगाव राजा	सर्वसाधारण महिला	नागरे उज्वला युवराज	भारतीय जनता पक्ष	मु. साठेगाव, पो. सावंगी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		११० सावखेड तेजन	सर्वसाधारण	जाधव दिपा सुका	भारतीय जनता पक्ष	मु. वसंतनगर, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		१११ वर्दडी बु.	सर्वसाधारण	आढे संतोष राम	भारतीय जनता पक्ष	मु. दत्तापूर, पो. डावरगाव, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
		११२ सोनोशी	अनुसूचित जाती महिला	खरात लता अण्णा	शिवसेना	मु. सोयंदेव, पो. जांभोरा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.

अनुसूची-चालू						
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१३	लोणार	११३ सुलतानपूर	सर्वसाधारण	लाहोटी हेमराज रामप्रसाद	शिवसेना	रा. पो. सुलतानपूर, ता. लोणार, जि. बुलडाणा.
		११४ अंजनी खुर्द	ना.मा.प्र.	भोकरे संगिता गजानन	शिवसेना	रा. अंजनी खु., ता. लोणार, जि. बुलडाणा.
		११५ वेणी	सर्वसाधारण महिला	डवळे हर्षा प्रदीप	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. शारा, ता. लोणार, जि. बुलडाणा.
		११६ वढव	सर्वसाधारण	सोनने सुभाष दत्तराव	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	रा. वढव, ता. लोणार, जि. बुलडाणा.
		११७ बिबी	अनुसूचित जाती महिला	इंगळे वर्षा सुनिल	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	रा. बिबी, ता. लोणार, जि. बुलडाणा.
		११८ किनगाव जट्ट	सर्वसाधारण महिला	महाजन अरुणा निलेश	राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष	रा. किनगाव जट्ट, ता. लोणार, जि. बुलडाणा.
		११९ पांग्रा डोळे	अनुसूचित जाती	सुटे मदन रामचंद्र	शिवसेना	रा. धायफळ, ता. लोणार, जि. बुलडाणा.
		१२० सावरगाव मुंढे	ना.मा.प्र. महिला	जाधव निर्मला रोहिदास	शिवसेना	रा. गंधारी, ता. लोणार, जि. बुलडाणा.

बुलडाणा :
दिनांक २३ फेब्रुवारी २०१७.

डॉ. विजय झाडे,
जिल्हाधिकारी,
बुलडाणा.